

AMIT

No-h-occupancy charges

सहकारी गृहनिर्माण संसदांच्या
सभासदांकहून विनभोगवटा
शुल्क आकारणी करण्यावाहत.

महाराष्ट्र शासन

सहकार व वस्त्रोद्योग विभाग

शासन आदेश क्र. समृद्धी-१०९४/१५१६५/प्रक. ३१७/१४-नी
मंत्रालय विस्तार, मुंबई-३२
दिनांक १ ऑगस्ट, २००१.

बाबा : सहकार व वस्त्रोद्योग विभाग, शासन आदेश क्र. समृद्धी-१०९४/
१५१६५/प्रक. ३१७/१४-सी, दिनांक १ मार्च, १९९५,

प्रारंभिक :-

उपरोक्तलेखित दि. १ मार्च, १९९५ च्या आदेशाने, शासनाने, विनभोगवटा
शुल्काची अकारणी सेवा शुल्काच्या १ पट पेशा जास्त असू नवे असे नियंत्रित केलेले
होते. शासनाच्या सपर आदेशाविरुद्ध काही सहकारी गृहनिर्माण संसदांनी मुंबई उच्च
न्यायालयात यांचिका दाखल करून विनभोगवटा शुल्क आकारणीस येगवेगळ्या
फारणास्तव आज्ञान दिले होते. त्यापैकी यांचिका क्र. १३१८/१६ वरील सुनायाची देवी
मा. उच्च न्यायालयाने असे सुरुचिले होते की, विन भोगवटा शुल्क आकारणीवावते
निरेश शासवशुद्ध पायावर आधारीत असावेत. उदा. गाळ्यांचे करपात्र मूल्य किंवा भाडे
संस्थांचे यांकिकण इ. चा विचार करून तसेच, त्याकाळत या क्षेत्रातील तजाच्या य
मूल्यांकनकाराच्या मतांचा विचार घडून योग्य ते निरेश देण्यात यावेत असेही मा. उच्च
न्यायालयाने सुरुचिले होते.

मा. उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या वरील सुचनांप्रमाणे नगर विकास
प्रभागांकडून तजा सल्ला मागविण्यात आला होता. नगर विकास विभागाने तासे सुरुचिले
ती, विनभोगवटा शुल्क आकारताना करपात्र मूल्य किंवा भाडे हा निकाय ठेवून योग्य
नेणार नाही. कासण करपात्र मूल्यासंभावित मा. सवोच्य न्यायालयाने एका प्रकरणी

(दिल्ली म.न.पा. विरुद्ध दिवाण दौलतराय कपूर S.C.AIR 1980) दिलेल्या निकालानुसार, महानगरपालिकेने एकदा करपात्र मूल्य ठरविल्यानंतर ते बाढीकिंता येत नाही. त्यामुळे, जुन्या इमारती व नवीन इमारतीच्या करपात्र मूल्यात मोठी तफावत निर्माण होत असल्याने करपात्र मूल्याच्या आधारे विनभोगवटा शुल्क आकारणी केल्यारा जुन्या व नवीन सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समासदांमध्ये मोठ असंतोष निर्माण होईल. त्याचप्रमाणे, समासदाला मिळणारे भाडे म्हणजे त्याच्या गुंतवणुकीवरील ठत्पत्र असते व त्यावर तो आशकार्ही भरत असतो. त्यामुळे करपात्र मूल्य किंवा भाडे या दोन्ही निकायांच्या आधारे विनभोगवटा शुल्क आकारणी निश्चित करणे योग्य होणार नाही.

३. मा. उच्च न्यायालयाने यांचिका क्रमांक १३१८/१६ मध्ये प्रदर्शित घेलेल्या मतानुसार विनभोगवटा शुल्क आकारणी संदर्भात अध्यास करून शिफारशी करण्यासाठी सहकार आपुकडे व तिबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी गृहनिर्माण व सहकारे कोत्रातील तशांची एक समिती नेमली होती. सदर समितीने पुढील प्रमाणे शिफारशी केल्या होत्या.

- १) समासदाने आपल्या जवळच्या नातेवाईकाला आपला गळा रुग्ण्यासाठी दिला असेल तर त्यास विनभोगवटा शुल्क आकाह नये.
- २) समासदांकद्वारा दरमहा वसूल करण्यात येणारी एकूण आकारणी रक्कम किंवा समासदाला मिळणा-या भाड्याच्या १० % रक्कम यापैकी जास्त असेल तेवढी रक्कम विनभोगवटा शुल्क म्हणून आकारण्यात यायी.
- ३) विनभोगवटा शुल्काची आकारणी करपात्र मूल्याशी निश्चातील असू नये.

४. नगर विकास विभागाचे मत तसेच, तज्ज समितीच्या शिफारशीचा रासननाने साकल्याने अध्यास केला आहे. त्यानुसार विनभोगवटा शुल्क आकारणीसाठी करपात्र मूल्यातील तफावत लक्षात घेता करपात्र मूल्य हा निक ; ठेवणे योग्य होणार

नाही, हे स्वर्ण आहे व योग्यद आहे. पाठप्रमाणे, सभासदास मिळणारे भाडे हे सर्व ठिकाणी सारखे नसते किंवडूना एकाच इनारतीत व एकाच आकाराच्या गाळ्याचे भाडे घेगेशले असू शकते, तसेच भाडे आण्हरी कोणत्याही शास्त्रशुद्ध पाठ्यावर करण्यात येत नाही. त्यामुळे विनभोगवटा शुल्काची आकारणी सभासदास मिळणा-या भाड्यावरुही निर्धारित करणे योग्य होणार नाही. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांमध्ये समाजतेची भावना निर्माण होण्याच्या दृष्टने तसेच, राज्यातील सर्व प्रकाराच्या सहकारी गृह निर्माण संस्थासाठी विनभोगवटा शुल्काची आकारणी एकाच पवडतीने व एकाच निकषवर असणे जरुरीचे आहे. ही बाब विचारात घेवून शासन या संदर्भात पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

आदेश

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, कलम ७१ अ अन्यथे शासनास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार जनहितार्थ पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.

- १) शासन आदेश झट्टांक संगृह्ये-१०९४/१५१६५/प्र.क्र. ३१७/१४-सौ दिनांक १ मार्च, १९९५ हे या आदेशाच्या निर्गमनाच्या दिनांकापासून रद्द करण्यात येत आहेत.
- २) विनभोगवटा शुल्काची आकारणी, सेवाशुल्काच्या (महानगर पालिका/नगर पालिका कराशिवाय) १० % पेक्षा जास्त करु नये.
- ३) सभासदांनी आपला गाळा /सदनिका त्यांचे आहे, यांतील, खाली, भाऊ, मुलगा, मुलगी, जावई, सून, मेहणा, मेहुणी, साढू, नात, नातू इ. जबळ्याच्या नातेवाईकांना आणि याशिवाय संस्देने मान्य वेळेल्या इतन नातेवाईकांस दिला असल्यास त्यांवावत विनभोगवटा शुल्क आकारासे जाऊ नये.
- ४) सदर आदेश राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील निवासी